



#### पीक संरक्षण

मावा किंडीपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी निबोळी अर्क ५ टक्के किंवा हार्टीसिलीअम लेकेनी ४ ग्रॅम प्रति लिटर पाण्यातुन फवारावे. मावा जास्त प्रमाणात असेल तर डायमेथेएट ०.०३ टक्के (५०० मिली) प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यातून फवारावे. हे रासायनिक किटकानाशक फवारल्यानंतर ७ दिवस जनावराना हिरवा चारा घालून नये.

#### उत्पादन

ओट पिकापासून एकच कापणी धेतल्यास सरासरी ४०० ते ४५० किंवंटल/हेक्टरी, तसेच दुबार कापणी पहिल्या कापणीनंतर ४५ ते ५० दिवसांनी धेतल्यास एकूण ५५० ते ६०० किंवंटल हिरव्या चाच्याचे उत्पादन मिळते.

#### कापणी

हिरव्या चाच्यासाठी भरपूर उत्पादन तसेच चाच्याचा सक्सपणा या गोष्टीचा सवारीन दृष्टीने विचार केल्यास ओट या चारापिकाची एकच कापणी घ्यावयाची असेल, तर ती पिक पन्नास टक्के फुलोच्यात असताना (पेरणीपासून ७० ते ७५ दिवसांनी करावी व त्यावरे या पिकाचे ४०० ते ४५० किंवंटल असे भरपूर उत्पादन मिळते. शिवाय चारा वाळून अथवा भूसा करून ठेवता येतो आणि हा चारा कडव्यापेक्षा उत्तम, सरस व पौधिक असतो.

दुबार कापणीस योग्य असणाऱ्या वाणांच्या बाबतीत दुसऱ्या कापणीचे उत्पन्न चागले येण्यासाठी पेरणी अगदी बेळेवर म्हणजे ऑवटोबर अरबेर ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवडयात करावी व त्याची पहिली कापणी पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी आणि दुसरी कापणी ४५ ते ५० दिवसांनी केल्यास हेक्टरी ५५० ते ६०० किंवंटल हिरवा चारा मिळतो.

#### पोषणमूल्ये

५०% फुलोच्यातील ओटच्या हिरव्या चाच्यात, प्रथिने ८ ते ९%, काष्टमय पदार्थ - ३५.९%, स्निध पदार्थ - ९.८%, खनिजे - १०.१% व पिष्टमय पदार्थ - ४५.५% असतात.

## हिवाळी चाच्यासाठी ओटची लागवड

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी  
गतिमान वैरण विकास कार्यक्रम (२०११-१२)  
राष्ट्रीय कृषि विकास योजना

### प्रकाशक

डॉ. रावसाहेब भारूड

प्रमुख  
वनस्पतीशास्त्र विभाग, म.फु.कृ.वि., राहुरी

### लेखक

प्रा. शिवाजीराव व दमामे  
प्रा. सर्फराज ह. पठाण  
डॉ. आणणासाहेब वा. तांबे  
प्रा. अजित ह. सोनोने

### संयोगदक्ष

डॉ. हरी यारे

संचालक, विस्तार शिक्षण, म.फु.कृ.वि., राहुरी

### संहसंयोगदक्ष

डॉ. मिर्लांद अहिरे

प्रसारण केंद्र, म.फु.कृ.वि., राहुरी

### संयक्त

चारा पैदासकार

अखिल भारतीय समन्वित चारापिके संशोधन प्रकल्प

म.फु.कृ.वि., राहुरी - ४१३७२२

विद्याप. विभाग - ०२४२६ - २४३३५५५

म.फु.कृ.वि./विस्तार शिक्षण/प्रकाशन क्र. ७९५/मार्च २०१२

## हिवाळी चाच्यासाठी ओटची लागवड



अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन प्रकल्प

महात्मा फुले कृषि विद्यापीठ,

राहुरी - ४१३७२२



प्रति - २०००

### हिंवाळी चान्यासाठी ओटची लागवड

ओट हे गृह पिकासरखे दिसणारे परंतु गव्हापेशा थोडे उंच वाढणारे महत्वाचे चारा पीक आहे. काही भागात या पिकास सातू-म्हणूनही ओळखतात. या पिकास थंड हवामान चांगले मानवते म्हणून ओट या पिकाची पेरणी रब्बी हॅंगमात प्रामुख्याने उत्तर भारतात जात्त प्रमाणार फेली जाते. अलिकडे महाराष्ट्रात ओट या पिकाचालील शेत्र झापटयाने वाढू लागले आहे. ओटचा चारा हा उत्पादनशम घोषक आणि चविष्ट असून त्याचा वापर जनावराना हिरवा चारा, वाळलेली वैरण, भूसा अथवा मुरधास म्हणून सुधदा केला जातो.

ओट हे तुणधान्य वागतील चांगल्या प्रतीचे हिरवा चारा देणारे, १५० सें.मी. पर्यंत उंच वाढणारे आणि भरपूर पुटवे देणारे पीक आहे. या पिकाची खास वैशिष्ट्ये म्हणजे याचा पाला हिरवागार, रसाळ, रुचकर व पौष्टिक असून खोड देखील मऊ, रसाळ व लुसलुसीत असते. त्यामुळे हिरवा चारा जनावरे आवडीने खातात. या पिकाच्या चान्यात कोणतेही अपायकारक द्रव्ये नसल्याने तो कोणत्याही अवश्येत जनावराना खाऊ घातला तरी धोका निमणि होत नाही. दुभत्या जनावराना या पिकाचा चारा दिल्यास दुधाच्या प्रमाणात वाढ तर होतेच शिवाय दुधातील स्निधांशाचे प्रमाणही वाढते, म्हणून अशा बहुमुणी चारा पिकाच्या पेरणीचे तंत्रज्ञान भरपूर हिरवा चारा उत्पादनाच्या दृष्टीने प्रत्येक दुग्धात्पादक शेतकऱ्याना अवगत असणे अगत्याचे आहे.

### जमिन व हवामान

ओट हे चारा पीक शरायुक्त अथवा पाणथळीच्या जमिनी वगळून इतर सर्व प्रकारच्या जमिनीत घेताले जाते. पाण्याचा उत्तम निवारा असणारी जमिन या पिकास चांगली मानवते. या शिवाय खत व पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यास हलव्या जमिनीतही या पिकाची लागवड यशस्वीरित्या करता येते. मात्र अशा जमिनीत चान्याचे उत्पादन थोडे कमी मिळते.

ओट हे धंड अणि उबरार हवामानात चांगले येते. कमी धंडी अथवा जास्त दमट हवामान या पिकास अपायकारक ठरते.



### पूर्वी मशगगत

ओट हे तंतुमय मुळे असणारे चारा पीक आहे. जमिनीत हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने एक खोल नांगरट करून १ ते २ कुळवाच्या पाळया घालून जमिन भुसभुशित करावी. जमिनीचा चढ-उत्तर लक्षात घेता पिकास समप्रमाणात पाणी देण्याच्या दृष्टीने ६ ते ७ मीटर लांब व ३ ते ४ मिटर रुंद वाफे तयार करावेत.

### बियाणी व पेरणी

या पिकास थंड हवामान चांगले मानवत असल्यामुळे ओट पेरल्यापासून ते पुर्णवाढ होईपर्यंत पिकास जास्तीत जास्त थंडीचा कालावधी मिळणे आवश्यक आहे. शिवाय दुबार कापणी चांगली येण्याकरिता या पिकाची पेरणी ऑक्टोबर अखेर ते नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवडयापर्यंत करावी. पेरणीसाठी हेवटी १०० किलो उत्तम प्रतीचे बियाणे वापरावे. पेरणी ३० सें.मी. अंतरावर करावी अथवा बियाणे फोकून सारे पाडावेत व दंड पाडून पाणी द्यावे.

### मुद्यारित बाण

शेतकरी बांधवांनी हिरव्या चान्यासाठी फुले हरिता (आर.ओ.-११) केन्ट, युरीओ-०४-१, जे.एच.ओ.२००४-४, जे.एच.ओ-७२२, यूपीओ-८५९ इत्यादी सुधारित वाणांचा वापर करावा.

### खत व्यवस्थापन

अधिक पोषक हिरवा चारा अत्यादनासाठी योग्य खतांची मात्रा देखील टेंग नरजेचे आहे. त्याकरिता पेरणीपूर्वी हेवटी ३ ते ४ टन चांगले कुजलेले शेतकूल अद्या कंपस्ट खत जमिनीत मिसळावे. एक कापणी घ्यावऱ्याची झासल्यात पेरणीपूर्वी हेवटी ४० किलो नत्र + ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाहा टाळवे नत्र खताचा दुसरा हमा हेवटी ४० किलो पेरजीनंतर २५ ते ३० दिवसांनी खुरपनीनंतर द्यावा. तसेच दुबार कापणीस योग्य असणारे वाज उदा. मुळे हरिता (आर.ओ.-११), केन्ट या करिता हेवटी १०० किलो नत्र तीन समान हरिता म्हणजे ४० किलो नत्र + ५० किलो स्फुरद व ४० किलो पालाहा पेरणीच्या वैजी, ४० किलो नत्र पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांनी व उर्वरित ४० किलो नत्र पहिल्या कापणी झाल्याबोरवर द्यावा. म्हणजे उत्पादनात अधिक भर पडण्यास मदत होईल.



### अंतर मशगगत

पीक तण विरहीत ठेवण्यासाठी एक खुरपणी ३० दिवसाच्या आत करावी. पेरणी व्यवस्थापन

जमिनीच्या मगदूरानुसार व पिक वाढीच्या अवस्थेनुसार दर १० ते १२ दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.